

This question paper contains 12 printed pages]

**CV—263—2018**

**FACULTY OF COMMERCE**

**B.Com. (Second Year) (Fourth Semester) EXAMINATION**

**OCTOBER/NOVEMBER, 2018**

**(CGPA Pattern)**

**CORPORATE ACCOUNTING—II**

**(MCQ + Theory)**

**(Thursday, 11-10-2018)**

**Time : 2.00 p.m. to 4.00 p.m.**

*Time—2 Hours*

*Maximum Marks—40*

*N.B. :— (i) Solve Q. No. 1 on OMR-Sheet during the first half an hour.*

*(ii) Question No. 1 and question No. 2 are compulsory.*

*(iii) All questions carry equal marks.*

*(iv) Use of simple non-programmable calculator is allowed.*

*(i) प्रश्न क्र. 1 हा OMR-Sheet वरच सोडवायचा आहे आणि यासाठी पहिला अर्धा तास वेळ राहिल.*

*(ii) प्रश्न क्र. 1 आणि प्रश्न क्र. 2 अनिवार्य आहे.*

*(iii) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.*

*(iv) प्रोग्राम भरता न येणारा साधा कॅलक्युलेटर वापरण्यास परवानगी आहे.*

**MCQ**

1. Multiple choice questions :

10

बहूपर्याची प्रश्न :

(i) Profit earned by subsidiary company before holding of its share by holding company is called ..... profit.

(A) Pre-acquisition

(B) Post-acquisition

(C) Pure

(D) All of these

सुत्रधारी कंपनीने भागांची खरेदी करण्या अगोदर सहाय्यक कंपनीस झालेला नफा ..... होय.

(A) संपादन पुर्व नफा

(B) संपादन नंतरचा नफा

(C) शुद्ध नफा

(D) यापैकी सर्व

P.T.O.

(ii) Company who holds 51% or more equity share capital of other company is called .....

- (A) Subsidiary company (B) Holding company  
(C) Minority company (D) All of these

एखादे प्रमंडळ दुसऱ्या प्रमंडळाच्या 51% किंवा अधिक भागभांडवल होते तेव्हा त्यास ..... म्हणतात.

- (A) सहाय्यक कंपनी (B) सूत्रधारी कंपनी  
(C) अल्पसंख्यांक कंपनी (D) यापैकी सर्व

(iii) Consolidated balance sheet is prepared by .....

- (A) Minority (B) Subsidiary  
(C) Holding (D) None of these

संयुक्त स्थिती विवरण ..... तयार करते.

- (A) अल्पसंख्यांक (B) सहाय्यक  
(C) सूत्रधारी (D) यापैकी नाही

(iv) When preliminary expenses are write off ..... account is debited.

- (A) Preliminary Expenses (B) Share capital  
(C) Shareholders (D) Capital Reduction

जेव्हा प्रारंभीक खर्चाचे अपलेखन केले जाते ..... खाते नावे होते.

- (A) प्रारंभीक खर्च (B) भागभांडवल  
(C) भागधारक (D) भांडवल कपात

(v) Reduction in the value of Asset ..... account is debited.

- (A) Capital reduction (B) Assets  
(C) Shareholders (D) Liabilities

संपत्तीच्या किंमतीत कपात केली असता ..... खाते नावे होते.

- (A) भांडवल कपात (B) संपत्ती  
(C) भागधारक (D) देयता

- (vi) ..... item is not transferred to realisation account.
- (A) Reserve fund (B) Bad debts provision  
(C) Depreciation fund (D) None of these
- ..... पद रोखीकरण खात्यास स्थानांतरित केले जात नाही.
- (A) संचिती निधी (B) बुडीत कर्ज तरतूद  
(C) अवक्षयण निधी (D) यापैकी नाही
- (vii) For calculating purchase consideration ..... value of assets is considered.
- (A) Book (B) Agreed  
(C) Market (D) Cost
- क्रय मुल्य निश्चित करते वेळी संपत्तीचे ..... मुल्य विचारात घेतात.
- (A) पुस्तक मुल्य (B) करार मुल्य  
(C) बाजार मुल्य (D) परिव्यय
- (viii) When assets of old company transferred to realisation the realisation account is ..... .
- (A) Debited (B) Credited  
(C) Not affected (D) None of these
- जेंव्हा जुन्या कंपनीची संपत्ती रोखीकरणास स्थानांतरित केली जाते रोखीकरण खाते ..... होते.
- (A) नावे (B) जमा  
(C) कोणताही परिणाम होत नाही (D) यापैकी नाही
- (ix) Liquidation of company means ..... .
- (A) Amalgamation (B) Absorption  
(C) Reconstruction (D) Process of ending
- कंपनीचे निस्तारण म्हणजे ..... .
- (A) संमिश्रण (B) संविलयन  
(C) पुनर्रचना (D) समाप्तीची प्रक्रिया

(x) ..... of Companies Act, 2013 deal with voluntary liquidation of companies.

(A) Sec 304 to Sec 323 (B) Sec 271 to 303

(C) Sec 205 to 270 (D) None of these

कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीच्या स्वयंघोशीत समाप्तीस ..... कलमानुसार अनुमती दिली जाते.

(A) कलम 304 ते 323 (B) कलम 271 ते 303

(C) कलम 205 ते 270 (D) यापैकी नाही

### Theory

2. X Co. Ltd. and Y Co. Ltd. agreed to amalgamate and form a new Co. Z Ltd. The Balance Sheets of the two companies as on 31st Dec., 2016 given below : 10

#### Balance Sheet of X Co. Ltd.

Liabilities	₹	Assets	₹
Share Capital :		Building	40,000
5,000 shares		Machinery	20,000
of ₹ 10 each	50,000	Furniture	10,000
General Reserve	10,000	Stock	20,000
Profit & Loss A/c	10,000	Debtors	10,000
Sundry creditors	40,000	Cash	10,000
	1,10,000		1,10,000

#### Balance Sheet of Y Co. Ltd.

Liabilities	₹	Assets	₹
Share Capital :		Building	20,000
2,000 shares		Machinery	5,000
of ₹ 10 each	20,000	Furniture	1,000
General Reserve	15,000	Stock	14,000
Profit & Loss A/c	5,000	Debtors	6,000
Sundry creditors	10,000	Cash	4,000
	50,000		50,000

It was agreed that all the assets and liabilities of both companies took over by the new company at their book values. Calculate the amount payable to X Ltd. and Y Ltd.

‘एक्स लि. आणि ‘वाय’ लि. यांनी संमिश्रण करून नवीन ‘झेड’ लि. ची स्थापना करण्याचे ठरविले. 31 डिसेंबर, 2016 रोजी दोन्ही प्रमंडळाचे स्थितीविवरण खालील प्रमाणे आहेत.

‘एक्स’ कं. लि. चे स्थितीविवरण

देयता	₹	संपत्ती	₹
भाग भांडवल :		इमारत	40,000
5,000 समता भाग		यंत्र	20,000
प्रत्येकी ₹ 10 चे	50,000	उपस्कर	10,000
सामान्य संचिती	10,000	स्कंध	20,000
लाभालाभ लेखा	10,000	अधमर्ण	10,000
उत्तमर्ण	40,000	रोख	10,000
	1,10,000		1,10,000

‘वाय’ कं. लि. चे स्थितीविवरण

देयता	₹	संपत्ती	₹
भाग भांडवल :		इमारत	20,000
2,000 भाग प्रत्येकी		यंत्र	5,000
₹ 10 चे	20,000	उपस्कर	1,000
सामान्य संचिती	15,000	स्कंध	14,000
लाभालाभ लेखा	5,000	अधमर्ण	6,000
उत्तमर्ण	10,000	अधिकोषस्थ रोख	4,000
	50,000		50,000

नविन प्रमंडळाने दोन्ही प्रमंडळाच्या सर्व संपत्ती आणि देयता पुस्तकी मूल्याने घेण्याचे मान्य केले.

‘एक्स’ लि. आणि ‘वाय’ लि. ला देय असलेली खरेदी मोबदल्याची रक्कम काढा.

3. The following is the Balance Sheet of Sunset Co. Ltd. as on 31st March, 2016 : 10

**Balance Sheet**

Liabilities	₹	Assets	₹
Share Capital :		Goodwill	20,000
10,000 shares		Machinery	90,000
of ₹ 10 each	1,00,000	Stock	29,000
200, 6% Pref. Shares		Debtors	20,000
of ₹ 100 each	20,000	Cash	11,000
Sundry creditors	1,00,000	Profit & Loss A/c	50,000
	2,20,000		2,20,000

The following scheme of reconstruction was sanctioned :

- (i) The equity shares to be reduced to ₹ 5 each.
- (ii) The preference shares to be reduced to ₹ 75 each.
- (iii) Sundry creditors have agreed to reduce their claim by 15%.
- (iv) To write-off Profit and Loss A/c and Goodwill.

Give Journal Entries and draft the new Balance Sheet.

‘सनसेट’ कं. लि. चे 31 मार्च, 2016 चे स्थितीविवरण खालील प्रमाणे आहे :

**स्थितीविवरण**

देयता	₹	संपत्ती	₹
भाग भांडवल :		ख्याती	20,000
10,000 भाग प्रत्येकी		यंत्र	90,000
₹ 10 प्रमाणे	1,00,000	स्कंध	29,000
200, 6% अग्रहक्क		ऋणको	20,000
भाग ₹ 100 प्रमाणे	20,000	रोख	11,000
विविध धनको	1,00,000	लाभालाभ लेखा	50,000
	2,20,000		2,20,000

पुनर्रचनेची योजना खालीलप्रमाणे मान्य करण्यात आली :

- (i) समता भागाचे मुल्य ₹ 5 पर्यंत कमी करण्यात आले.
  - (ii) अग्रहक्क भागाचे मुल्य ₹ 75 पर्यंत कमी करण्यात आले.
  - (iii) विविध धनकोने त्यांची देणे रक्कम 15% कमी करण्याचे मान्य केले.
  - (iv) लाभालाभ लेखा व ख्यातीचे अपलेखन करावयाचे आहे.
- पंजी प्रविष्ट्या द्या व नवीन स्थितीविवरण तयार करा.

*Or*

(किंवा)

From the following Balance Sheets and information given below prepare consolidated Balance Sheet :

**Balance Sheet**

(As on 31st March, 2016)

<b>Liabilities</b>	<b>H. Ltd.</b> ₹	<b>S. Ltd.</b> ₹
Share Capital :		
Shares of ₹ 10 each	1,00,000	20,000
Reserve	10,000	6,000
Profit & Loss A/c	40,000	12,000
Creditors	20,000	12,000
Bills Payable	—	3,000
	1,70,000	53,000
<b>Assets</b>	<b>H. Ltd.</b> ₹	<b>S. Ltd.</b> ₹
Fixed Assets	80,000	12,000
Stock in Trade	61,000	24,000
Debtors	13,000	17,000
Bills Receivable	1,000	—
Shares in S Ltd. (1,500 Shares at Cost)	15,000	—
	1,70,000	53,000

P.T.O.

*Additional Information :*

- (i) On the date of acquisition there was a balance on Reserves Account ₹ 4,000 and on Profit & Loss Account ₹ 2,000 (Cr.) of 'S' Ltd.
- (ii) Bills accepted by 'S' Ltd. are all in favour of 'H' Ltd.
- (iii) The Stock-in-Trade of 'H' Ltd. includes ₹ 5,000 for goods bought from 'S' Ltd on which 'S' Ltd. made a profit of ₹ 1,000.

खालील स्थितीविवरणे आणि त्याखालील माहितीवरून एकत्रित स्थिती विवरण तयार करा :

**स्थिती विवरण**

(31 मार्च, 2016 रोजीचे)

देयता	एच लि. ₹	एस. लि. ₹
भाग भांडवल :		
प्रत्येकी ₹ 10 च्या भागात	1,00,000	20,000
संचिती	10,000	6,000
नफातोटा खाते	40,000	12,000
धनको	20,000	12,000
देय विपत्रे	—	3,000
	1,70,000	53,000
संपत्ती	एच. लि. ₹	एस. लि. ₹
स्थिर संपत्ती	80,000	12,000
व्यापारी स्कंध	61,000	24,000
ऋणको	13,000	17,000
प्राप्य विपत्रे	1,000	—
'एस' लि. चे भाग (1,500 भाग खरेदी किंमतीवर)	15,000	—
	1,70,000	53,000



## अतिरिक्त माहिती :

- (i) ताबा मिळविण्याच्या तारखेस 'एस' लि. च्या संचितीवर ₹ 4,000 आणि नफातोटा खात्यावर ₹ 2,000 (जमा) शिल्लक होते.
- (ii) 'एस' लि. ची देय विपत्रे 'एच' लि. साठी स्विकारलेली आहेत.
- (iii) 'एच' लि. च्या व्यापारी स्कंधात 'एस' लि. कडून खरेदी केलेल्या ₹ 5,000 च्या मालाचा समावेश आहे. ज्यावर 'एस' लि. ने ₹ 1,000 नफा मिळवलेला आहे.

4. The following particulars relate to the Gopal Ltd. which has gone into voluntary liquidation :

10

₹

## Assets realised :

Freehold property	50,000
Plant and Machinery	27,000
Patents	8,000
Furniture	2,000
Stock	15,000
Debtors	12,000

## Liabilities were :

Preferential Creditors	6,000
Unsecured Creditors	2,71,000
Debentures	50,000

The balance at bank was ₹ 1,000. The expenses of liquidation amounted to ₹ 746. The liquidator's remuneration was agreed at 2½% on the amount realised and 2% on the amount paid to unsecured creditors.

Prepare the liquidator's final statement of account.

P.T.O.

खालील माहिती गोपाळ लि. ची असून तिचे ऐच्छिक निस्तारण झाले :

	₹
संपत्तीचे रोखीकरण	
आत्मधृत संपत्ती	50,000
यंत्र आणि संयंत्र	27,000
एकस्वाधिकार	8,000
उपस्कर	2,000
स्कंध	15,000
ऋणको	12,000
देयता पुढीलप्रमाणे :	
अधिमान्य उत्तमर्ण	6,000
अप्रतिभूत उत्तमर्ण	2,71,000
कर्जरोखे	50,000

बँकेतील शिल्लक ₹ 1,000 होती. निस्तारणाचा खर्च ₹ 746 झाला. निस्तारकाला पारितोषण संपत्तीच्या रोखीकरणावर 2½% आणि अप्रतिभूत उत्तमर्णावर दिलेल्या रक्कमेवर 2% द्यायचे ठरले.

निस्तारकाचे अंतीम लेखा विवरण तयार करा.

*Or*

(किंवा)

The Balance Sheets of Rich Ltd. and Poor Ltd. as on 31st Dec., 2016 were as follows :

Liabilities	Rich. Ltd. ₹	Poor. Ltd. ₹
Share Capital :		
Shares of ₹ 100 each	4,00,000	1,20,000
General Reserve	1,00,000	12,000
Profit & Loss A/c (1-1-2016)	50,000	6,000
Profit for the year	80,000	24,000
Creditors	20,000	12,000
Bills payable	10,000	6,000
	6,60,000	1,80,000

<b>Assets</b>	<b>Rich. Ltd.</b>	<b>Poor. Ltd.</b>
	₹	₹
Machinery	3,00,000	1,20,000
Shares in Poor Ltd.	2,20,000	—
Stock	80,000	40,000
Debtors	20,000	10,000
Cash	30,000	5,000
Bank	6,000	3,000
Bills Receivable	4,000	2,000
	6,60,000	1,80,000

*Additional Information :*

- (a) Rich Ltd. acquired 1100 shares in Poor Ltd. on 1st July, 2016.  
(b) Bills Receivable held by Rich Ltd. are all accepted by Poor Ltd.  
(c) Debtors of Rich Ltd. include ₹ 5,000 due from Poor Ltd.  
(d) 1/10 of the goods in stock of Poor Ltd. are supplied by Rich Ltd. at 25% on cost.

Prepare a consolidated Balance Sheet.

31 डिसेंबर, 2016 रोजी रीच लि. व पुअर लि. चे स्थितीविवरण खालीलप्रमाणे होते :

<b>देयता</b>	<b>रीच लि.</b>	<b>पुअर लि.</b>
	₹	₹
भाग भांडवल :		
प्रति भाग ₹ 100 प्रमाणे	4,00,000	1,20,000
सामान्य निधी	1,00,000	12,000
लाभालाभ लेखा (1-1-2016)	50,000	6,000
चालू वर्षासाठीचा लाभ	80,000	24,000
धनको	20,000	12,000
देय विपत्र	10,000	6,000
	6,60,000	1,80,000

संपत्ती	रीच लि. ₹	पुअर लि. ₹
संयंत्र	3,00,000	1,20,000
पुअर लि. मधीळ भाग	2,20,000	—
स्कंध	80,000	40,000
ऋणको	20,000	10,000
रोख	30,000	5,000
बँक	6,000	3,000
प्राप्य विपत्र	4,000	2,000
	6,60,000	1,80,000

**अतिरिक्त माहिती :**

- 1 जुलै, 2016 रोजी रीच लि. ने पुअर लि. चे 1100 भाग खरेदी केले.
- रीच लि. च्या प्राप्य विपत्रात पुअर लि. ने स्विकारलेल्या सर्व विपत्राचा समावेश आहे.
- रीच लि. च्या ऋणकोत पुअर लि. कडून येणे असलेल्या ₹ 5,000 चा समावेश आहे.
- पुअर लि. च्या स्कंधात 1/10 माल रीच लि. ने पुरविला परिव्यय मुल्यावर 25% लाभ आकारण्यात आला.

संयुक्त स्थितीविवरण तयार करा.